

स्वीयेतर सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांचे  
भविष्य निवाह निधीत जमा करावयाच्या  
वर्गणीबाबत कार्यपद्धती.

महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक- स्वीयेसे-२०११/प्र.क्र.५/सेवा-६  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक : १८ जुलै, २०११

परिपत्रक

स्वीयेतर सेवेतील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य निवाह निधीत जमा होणाऱ्या रकमांचा भरणा स्वीयेतर नियोक्त्याच्या संबंधीत कार्यालयामार्फत कोषागाराशी निगडीत बँकामध्ये चलनाव्दारे भरणा केला जातो. तथापि, या रकमा संबंधीताच्या लेख्यात जमा दर्शविण्यासाठी केल्या जाणाऱ्या लेखांकनास आवश्यक असलेली माहिती उदा. वर्गणीदाराचे नांव, भविष्य निवाह निधी क्रमांक तसेच कार्यालयाचे नाव इत्यादी माहिती दर्शविणारी अनुसूची जमा रकमासोबत बन्याचवेळा जोडलेली नसते. त्याचप्रमाणे काही वेळा कोषागारातून मार्सिक लेख्यासोबत महालेखापाल कार्यालयास सादर केलेल्या चलनाच्या प्रती, अनुसूच्या महालेखापाल कार्यालयाच्या भविष्य निवाह निधी कक्षास प्राप्त होत नाही. परिणामी अशा जमा रकमांचे समुचित भविष्य निवाह निधी लेख्यात लेखांकन पूर्ण करण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्यादृष्टीने याबाबत महालेखापाल, मुंबई यांचे कार्यालयाशी विचारविनिमय करून त्यांनी दिलेल्या सहमतीने स्वीयेतर सेवेत कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य निवाह निधीत जमा करावयाच्या वर्गणीबाबत खालील प्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे.

१) स्वीयेतर सेवेतील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निवाह निधी खात्यात जमा करावयाच्या सर्व रकमा संबंधीत स्वीयेतर नियोक्त्यांने, भविष्य निवाह निधी लेखांकनासाठी विहित केलेल्या परिपूर्ण अनुसूचीसह थेट महालेखापाल १/२, मुंबई/नागपूर यांच्या कार्यालयात रेखाकिंत धनाकर्षाव्दारे अथवा स्थानिक रेखाकिंत धनादेशाव्दारे जमा करावी.

२) वरील कार्यपद्धतीचा अवलंब न करता अशा रकमा चलनाव्दारे बँकेत (कोषागाराशी निगडीत बँक) भरणा केल्यास चलनावर खातेदाराचा संपूर्ण तपशिल नमूद करावा. त्याचप्रमाणे चलनासोबत सर्व तपशील भरलेली भविष्य निवाह निधी खात्याच्या लेखांकनास विहित केलेली अनुसूची जोडण्याची दक्षता घ्यावी. हया तपशिलाअभावी रकमा खातेदाराच्या खात्यात उशीराने जमा झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सुंबंधीत कार्यालयाची तसेच संबंधीत कर्मचाऱ्याची राहील.

२. वरील कार्यपद्धतीचे संबंधीत स्वीयेतर नियोक्ता कार्यालयानी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे.

३. हे पारिपथक सामान्य प्रशासन विभागाने त्याच्या अनोपचारिक संदर्भ क्र.भनिनि-१०११/८६/११/१३-अ, दि.३०.६.२०११ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
४. हे पारिपथक महाराष्ट्र शासनाच्या 'www.maharashtra.gov.in' या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला गेला असाऱ्याचा मंगाणक संकलनांक २०११०७१८१६१३०६००१ असा आहे.

महाराष्ट्राच्या गज्ज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

*thus*  
(स.अ.मु.नक्की )  
शासनाचे उपसंचित

प्रति,

महाराष्ट्राचाल (लंगाड्या य अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (८० प्रती),  
महालोड्याचाल ((लंगाड्या य अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (६० प्रती),  
महाराष्ट्राचाल (लंगाड्यापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (८० प्रती),  
महाराष्ट्राचाल (लंगाड्यापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (६० प्रती),  
महाराष्ट्र लेखा अधिकारी, "वी" शंकर, निर्दली प्रशासन, विकास भवन, नवी दिल्ली

(५ पृष्ठे)

लेखाव, लंगाड्या प्रशासन मार्गालय, नवी दिल्ली (१० प्रती)

संघालय, लंगाड्या य कायागार, मुंबई (५ प्रती)

आंध्रप्रदेश य लंगाड्या अधिकारी, मुंबई (४० प्रती)

मुख्य लंगाड्या परिषक, स्थानिक निधी लंगाड्या, कांकण भवन, याशी, नवी मुंबई (१० प्रती)

उप प्रधान लंगाड्या परिषक, स्थानिक निधी लंगाड्या, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/

गोशाळक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती)

प्रारंभ योगागार अधिकारी, पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक (प्रत्येकी १५ प्रती)

नियासी लंगाड्या परिषक अधिकारी, मुंबई (१० प्रती)

राती निधी य गज्ज्यमंडळ यांची गोप्य

\* प्रधानक, उत्तर न्यायालय, (मुळ शास्त्र), मुंबई

\* प्रवक्तव्य, उत्तर न्यायालय, (अधिकारी शास्त्र), मुंबई

\* संघालय, महाराष्ट्र निकासी आयोग, मुंबई

\* गोप्य, महाराष्ट्र विधानमंडळ यांच्यालय, मुंबई

\* प्रधानक, लांग आयुक्त य उप लांग भाग्यकल यांचे कायांलय, मुंबई

\* मुख्य मार्गाली आयुक्त, मुंबई

\* आयुल गज्य गाहिती आयोग (मर्यादा)

\* मार्गाल, गाल नियायांक आयोग, नवीन प्रशासनकांचे भवन, मंगालयासमार.

मुंबई

\* मार्गाल, महाराष्ट्र विधानमंडळ संचालन, विधानभवन मुंबई (२५ प्रती)

मंगालयातील सर्व विभाग

विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कांगालिकस रोड, नवी दिल्ली

मंगालयाच्या निर्गमनकाऱ्या विभागांच्या अधीन आगलेल्या राती विभागांचे य कायांलयांचे

प्रारंभ

सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती).

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कायांलयांची अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती),  
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),  
त्रिप्रशिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (प्रत्येकी ५ प्रती),

संघालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),  
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
सर्व विभागीय तप्रशिक्षण उप संचालक, (प्रत्येकी ३ प्रती),  
शिक्षण निरीक्षक, वृहन्मुंबई दक्षिण/उत्तर/पश्चिम,  
सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ (प्रत्येकी ५ प्रती),

सर्व महानगरपालिका य नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य (प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व जिल्हांचे वरिष्ठ लंगाड्यापरीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती),  
कूलसंरचना, महात्मा कूलं कूपी विद्यापीठ, राहुरी, जि.अहमदनगर (१० प्रती),  
कूलसंरचना, मराठाड्याड्या कूपी विद्यापीठ, परभणी (१० प्रती),  
कूलसंरचना, पंजाबाराब कूपी विद्यापीठ, अकोला, (१० प्रती),  
कूलसंरचना, दावांली, जिल्हा रत्नागिरी (१० प्रती),  
प्रारंभविकास य जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती),  
शालंय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),  
उच्च य तप्रशिक्षण आणि संघायोजन विभाग, मंत्रालय, (२५ प्रती),  
कूपी, पशुसंरचना, दुधध्वंद्यसाय विकास य मत्स्यव्यवसाय विकास,  
मंत्रालय, मुंबई (१० प्रती),

वृहन्मुंबई महानगरपालिका, भविष्य निधी विभाग, प्रमुख  
लंगाड्यापाल यांचे कायांलय,  
वित विभागातील सर्व कायांसनं,  
नवडु नस्ती, सेवा-६.

\*पत्राक्वारे